

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/०४/कावि/४५५/२०२१  
दिनांक : २७/०९/२०२१

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा  
दि.०१/१०/२०२१ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा **शुक्रवार** दिनांक **०१/१०/२०२१** रोजी दुपारी **३.००** वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील **मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात** मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(**उल्हास बबनराव जगताप**)

**नगरसचिव**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २१

दिनांक : ०१/१०/२०२१

वेळ : दुपारी ३.०० वा.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक ०१/१०/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) मा.विधी समिती सभा कार्यपत्रिका क्र.२० दिनांक १७/०९/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र. १) नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी हे कोवीड-१९ करिता डेडीकेटेड रुग्णालय आहे. जुन्या जिजामाता रुग्णालयातील ओपीडी देखील नवीन जिजामाता रुग्णालयात स्थलांतरित केली आहे. नवीन जिजामाता रुग्णालयात बसविलेली ई.पी.बी.एक्स यंत्रणा सुरळित सुरु ठेवणेसाठी सदर यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामाची तातडीने निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. विषयांकित कामाचे अंदाजपत्रक तयार केले असता र.रु.७,२८,५७१/- एवढा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ व आपती व्यवस्थापन अधिनियम २००५, दि. १३/०३/२०२० पासून लागू केलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात देखील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने महानगरपालिका अधिनियम कलम ६३ (३) नुसार साथरोग नियंत्रणात ठेवणेकामी आवश्यक उपाययोजना तातडीने करणेकरीता वस्तू अथवा सेवांची आपत्कालीन परिस्थितीत तातडीने खरेदी करणे आवश्यक आहे. नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी येथील ई.पी.बी.एक्स. यंत्रणेची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे आणि अनुषंगिक कामे करणे. २०२१-२२ या कामास र.रु.७,२८,५७१/- यास प्रशासकीय मंजूरी मिळणेकामी तसेच सदरचा खर्च भांडार विभागाकडील “कोवीड-१९ निधी” या लेखाशीर्षातून करणेस मंजूरी देणेकामी विचार करणे.

विषय क्र. २) नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी हे कोवीड-१९ करिता डेडीकेटेड रुग्णालय आहे. जुन्या जिजामाता रुग्णालयातील ओपीडी देखील नवीन जिजामाता रुग्णालयात स्थलांतरित केली आहे. नवीन जिजामाता रुग्णालयात बसविलेली सीसीटीव्ही यंत्रणा सुरळित सुरु ठेवणेसाठी सदर यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक

आहे. त्यासाठी कामाची तातडीने निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. विषयांकित काम करणेसाठी र.रू.१९,०४,६३६/- एवढा खर्च अपेक्षित आहे. जिजामाता हॉस्पिटलमधील CCTV ची देखभाल दुरुस्ती व अनुषंगिक कामे करणे.(२०२१-२२) या कामास र.रू.१९,०४,६३६/- यास प्रशासकीय मंजूरी मिळावी तसेच सदरचा खर्च भांडार विभागाकडील "कोवीड-19 निधी"या लेखाशीर्षातून करणेस मंजूरी देणेकामी विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/०४/कावि/४५५/२०२१  
दिनांक : २७/०९/२०२१ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.